



उल्हासनगर महानगरपालिका ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

मालमत्ता कर विभाग
Head Office Ground Floor, Ulhasnagar 421-003 dist. Thane, Maharashtra

(मिळकत कर आकारणी विशेष नोटीस)

(महानगर महानगरपालिका अधिनियम नं. १२०, १९९२ (म), १६७ (म), १५३, १९९२ (म) तसेच
अधिनियमाचे अनुसूची 'अ' चे प्रकरण ८ (करावयव नियम) मधील नियम १५ (२) व नियम ५५ (२) अन्वये)

दि. ७/४/२०२३

ज.क. उमसा/कर-विभाग/पु-८५/५१ १५३६

ASHA MAHADU WAGH

मालमत्ता क्र. 54DO012325200 जुना मालमत्ता क्र. UPIC 842

आपलास कळविण्यात येते की, युनिट क्र. ८ मधील वार्ड क्र. ५४ येथील PATEL NAGAR, GANDHI ROAD, PAWANDEVI CHOWK, ULHASNAGAR-05 या ठिकाणी बांधकामात बदल निदर्शनास आले असून त्यानुसार दि. ०१/०४/२०२२ या मुदतीत कर आकारणी करणेसाठी मालमतेचे वार्षिक करयोग्य मूल्य १९०९ निश्चित केले आहे. सध्या करयोग्य मूल्य व त्यानुसार वर नमूद केलेल्या कालावधीसाठी प्रती

बांधकाम प्रकार	वापराचा प्रकार	वटई क्षेत्रफल	करनिर्धारण वर्ष	करयोग्य मूल्य
AC-Sheet	Resi	223.74	01/04/2022	1909
				1909
				223.74



कराचे तपशील

अ. क्र.	कराचे प्रकार	कराचे दर	एकूण रक्कम
(१)	सर्व साधारण कर	28%	535
(२)	महानगरपालिका शिक्षण कर	5%	95
(३)	मलप्रवाह कर	7%	134
(४)	पथ कर	8%	153
(५)	वृक्ष कर	0.5%	10
(६)	पाणीपुरवठा लाभ कर	5%	95
(७)	मलप्रवाह सुविधा लाभ कर	3%	57
(८)	शासकीय शिक्षण कर	Residential - 4% Non-Residential - 0%	76
(९)	शासकीय रोजगार हमी कर		0
(१०)	मोठ्या निवासी जागेवरील कर	10%	191
(११)	पाणी पट्टी (प्रति महिना)	150 per month	1800
(१२)	विशेष साफ सफाई कर		0
(१३)	अग्निशमन सेवा कर	2%	38
(१४)	उपयोगकर्ता शुल्क		695
(१५)	अनाधिकृत बांधकाम शास्ती		0
			3879

वरील कर आकारणी बाबतची तपशीलवार माहिती कार्यालयीन कामाचे दिवशी मुख्य कार्यालयातील कर वसुली विभागात मिळेल. तरी या कारणी संबंधी तुमची काही तक्रार असल्यास ती ही नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसाचे आत उप-आयुक्त (कर), महानगरपालिका कार्यालय, नगर यांचेकडे योग्य त्या कारणास्तव व पुराव्यासह लेखी स्वरूपात दाखल करावी. मुदतीत हरकत न घेतल्यास वरील प्रमाणे निश्चित केलेले मूल्य व कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच जागेच्या मालकी हक्काबाबत वाद उपस्थित झाल्यास त्याचे निराकरण आपणांस करावे लागेल.

9425949339

Mahadu wagh

W. S. D.

उप-आयुक्त (कर)

उल्हासनगर महानगरपालिका

बांधकामास कर आकारणी केल्यास अथवा कर भरल्याने बांधकाम अधिकृत होत नाही. कर आकारणी अथवा कर भरल्याने कोर्टातील व निकालांवर कार्यवाही करण्यास बाधा येणार नाही याची नोंद घ्यावी.)